

कृषि विद्यापीठे, संलग्न कृषि महाविद्यालये,
संलग्न कृषि विद्यालये व ग्रामीण शिक्षण संस्था,
वर्धा व अमरावती येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना
सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन निर्णय क्रमांक कृषिवि-३७१९/प्र.क्र.४०/६-अ

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, विस्तार, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक :- १६ फेब्रुवारी, २०२१.

वाचा : १. शासन निर्णय, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

क्रमांक: सवेआ-११०९/प्र.क्र. २०३/६-अ दि. ०७.१०.२००९

२. शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: वेपुर- २०१८/प्र.क्र. ४४/ सेवा-९ दि. १.१.२०१९

३. शासन अधिसूचना, वित्त विभाग, क्रमांक: वेपुर-२०१९/ प्र.क्र. १/ सेवा-९ दि. ३०.०१.२०१९

४. शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक: वेपुर-२०१९/प्र.क्र.८/ सेवा-९ दि. २०.०२.२०१९

५. शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक: वेपुर-२०१९/प्र.क्र.१५/ सेवा-९ दि. १४.०५.२०१९

६. शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक: वेपुर-२०१९/प्र.क्र.८/ सेवा-९ दि. ३०.०५.२०१९

प्रस्तावना :-

सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवरिल केंद्र शासनाचे निर्णय विचारात घेऊन राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याकरिता श्री. के. पी. बक्षी, सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ ची स्थापना करण्यात आली आहे. सदर समितीच्या शिफारशी शासनाने काही फेरफारांसह स्वीकृत करण्याचा निर्णय संदर्भ क्रमांक २ येथील शासन निर्णयान्वये घेतला आहे. त्या अनुषंगाने इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर कृषि विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दि. १ जानेवारी २०१६ पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २०१९ संदर्भ क्रमांक ३ अन्वये अधिसूचित केले आहे. तसेच या नियमानुसार प्रारंभिक वेतन निश्चितीबाबतची सविस्तर कार्यपद्धती संदर्भ क्रमांक ४ येथील परिपत्रकान्वये विहित करण्यात आलेली आहे. या आधारे कृषि विद्यापीठांतील शिक्षकेतर कर्मचारी, कृषि विद्यापीठांतील संलग्न कृषि महाविद्यालये, अनुदानित कृषि महाविद्यालये, कृषि तंत्र विद्यालये व कृषि विद्यापीठांतर्गत ग्रामीण शिक्षण संस्था यांमधील पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

कृषि विद्यापीठे, संलग्न कृषि महाविद्यालये/विद्यालये आणि ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा व अमरावती मधील शिक्षकेतर संवर्गाना सोबतच्या जोडपत्र-१ (अ), (ब), (क) आणि (ड) मध्ये दर्शविल्याप्रमाणे ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना मंजूर करण्यात येत आहे.

सुधारित वेतन संरचनेतील वेतननिश्चिती आणि त्याअनुषंगाने अनुज्ञेय थकबाकीचे प्रदान संदर्भाधीन क्रमांक ३ येथील शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक ३० जानेवारी, २०१९, संदर्भाधीन क्र.४ येथील शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक २० फेब्रुवारी, २०१९ संदर्भाधीन क्र. ५ येथील शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक १४ मे, २०१९ आणि संदर्भाधीन क्रमांक ६ येथील शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक ३० मे, २०१९ मधील तरतूदीनुसार करण्यात यावे.

२. सुधारित वेतन संरचनेत वेतननिश्चिती करण्यासाठी आवश्यक तो विकल्प हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत देण्यात यावा. एकदा दिलेला विकल्प अंतिम राहिल.

३. या आदेशान्वये लागू करण्यात आलेल्या सुधारित वेतन संरचनेमुळे होणारा अतिरीक्त खर्च शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशिर्षाखाली खर्ची घालण्यात येतो त्याच लेखाशिर्षाखाली खर्ची घालण्यात यावा व त्या खालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. या संदर्भात प्रचलित शासन आदेश/कार्यपध्दतीचा अवलंब करावा.

४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ०१/२०२०/ सेवा-९, दिनांक ७ जानेवारी, २०२० अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून सांकेतांक २०२१०२१६११४१५६६८०१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सु.सं.धपाटे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई -४००००६
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय मुंबई ३२.
३. मा. मंत्री (कृषि) यांचे खासगी सचिव, मंत्रालय मुंबई ३२.
४. मा. राज्यमंत्री (कृषि) यांचे खासगी सचिव, मंत्रालय मुंबई ३२
५. मा.मुख्य सचिव यांचे सह सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय मुंबई ३२

६. सचिव (कृषि), कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई
७. सदस्य सचिव, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, १३२-ब, भांबुर्डा, भोसले नगर, पुणे ४१११०७
८. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, १३२-ब, भांबुर्डा, भोसले नगर, पुणे ४११ १०७
९. वित्तीय सल्लागार, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, १३२-ब, भांबुर्डा, भोसले नगर, पुणे ४१११०७
१०. कुलगुरु/कुलसचिव/ नियंत्रक, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा-अहमदनगर
११. कुलगुरु/कुलसचिव/ नियंत्रक, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला
१२. कुलगुरु/कुलसचिव/ नियंत्रक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
१३. कुलगुरु/कुलसचिव/नियंत्रक, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी
१४. संचालक, महात्मा गांधी आदिवासी जनता विद्यालय, कोसबाड हिल, ठाणे
१५. प्राचार्य, कृषि तंत्र विद्यालय, कोसबाड हिल, ठाणे
१६. प्राचार्य, कृषि तंत्र विद्यालय, मालेगाव कॅम्प, नाशिक
१७. प्राचार्य, श्री. शिवाजी कृषि महाविद्यालय, अमरावती
१८. प्राचार्य, आनंद निकेतन कृषि महाविद्यालय, वरोरा
१९. प्राचार्य, जनता कृषि तंत्र विद्यालय, अमरावती
२०. प्राचार्य, ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा
२१. प्राचार्य, ग्रामीण शिक्षण संस्था, अमरावती
२२. महालेखापाल, महाराष्ट्र-१, लेखा परीक्षा/ लेखा अनुज्ञेयता, महाराष्ट्र, मुंबई (२ प्रती)
२३. महालेखापाल, महाराष्ट्र-२, लेखा परीक्षा/ लेखा अनुज्ञेयता, महाराष्ट्र, नागपूर (२ प्रती)
२४. आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
२५. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक लेखा निधी, कोकण भवन, नवी मुंबई
२६. उपविभागीय कृषि अधिकारी, अहमदनगर/ अकोला/ परभणी/ रत्नागिरी
२७. जिल्हा कोषागार अधिकारी, अहमदनगर/ अकोला/ परभणी/ रत्नागिरी
२८. वित्त विभाग, व्यय-१, सेवा-९, मंत्रालय मुंबई ३२
२९. महासंचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय मुंबई ३२
३०. वरिष्ठ तांत्रिक व्यवस्थापक, महाआयटी, दुसरा मजला, अेपीजे हाऊस, चर्चगेट, मुंबई-२०
३१. कक्ष अधिकारी, २ अ/७-अ/१२-अ/प्रशा-१ कार्यासने, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई
३२. ६-अ कार्यासन- निवडनस्ती/संग्रहार्थ

शासन निर्णय क्र. ३७१९/प्र.क्र.४०/६-अ, दिनांक :१६ फेब्रुवारी,२०२१

जोडपत्र -१ (अ)

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जि. अहमदनगर

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
१	कुलसचिव	३७४००-६७०००	८७००	S-२७ : ११८५००-२१४१००
२	विद्यापीठ अभियंता	१५६००-३९१००	७६००	S-२५ : ७८८००-२०९२००
३	नियंत्रक	१५६००-३९१००	६६००	S-२३ : ६७७००-२०८७००
४	विद्यार्थी कल्याण अधिकारी	१५६००-३९१००	६६००	S-२३ : ६७७००-२०८७००
५	विद्यापीठ उपअभियंता	१५६००-३९१००	६९००	S-२४ : ७११००-२११९००
६	उपकुलसचिव	१५६००-३९१००	६६००	S-२३ : ६७७००-२०८७००
७	वैद्यकीय अधिकारी	१५६००-३९१०० (एमबीबीएस) (वि.वि. शा.नि.दि. ११.०२.२०१३ अन्वये सुधारित) ९३००-३४८०० (इतरांसाठी)	५४०० ४४००	S-२० : ५६१००-१७७५०० (एमबीबीएस) S-१५ : ४१८००-१३२३०० (इतरांसाठी)
८	कुलगुरु यांचे स्वीय सहाय्यक	९३००-३४८००	४६००	S-१६ : ४४९००-१४२४००
९	सहाय्यक कुलसचिव	९३००-३४८००	४६००	S-१६ : ४४९००-१४२४००
१०	सहाय्यक नियंत्रक	९३००-३४८००	४६००	S-१६ : ४४९००-१४२४००
११	अधिदान व लेखाधिकारी	९३००-३४८००	४६००	S-१६ : ४४९००-१४२४००
१२	सहाय्यक अभियंता	१५६००-३९१०० (वि.वि. शा.नि.दि. ११.०२.२०१३ अन्वये सुधारित)	५४००	S-२० : ५६१००-१७७५००
१३	सुरक्षा अधिकारी	९३००-३४८००	४६००	S-१६ : ४४९००-१४२४००
१४	वरिष्ठ संशोधन सहाय्यक	९३००-३४८०० (एम.एस्सी. व व्दि.श्रे.५ वर्षे सेवा) ९३००-३४८००	४६०० ४४००	S-१६ : ४४९००-१४२४०० (संबंधित विषयातील द्वितीय श्रेणीतील पदव्युत्तर पदवी व सदर पदावरील ५ वर्षांची सेवा) S-१५ : ४१८००-१३२३००
१५	वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक	९३००-३४८०० (१९८६ पुर्वी रु. ६८०-१२५० या वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांकरीता) ९३००-३४८००	४४०० ४३००	S-१५ : ४१८००-१३२३०० (१९८६ पुर्वी रु. ६८०-१२५० या वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांकरीता) S-१४ : ३८६००-१२२८०० (इतरांसाठी)

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
१६	अधीक्षक	९३००-३४८००	४४००	S-१५ : ४९८००-९३२३००
१७	पशुवैद्यकीय अधिकारी	९३००-३४८०० (पदवीधर)	४४००	S-१५ : ४९८००-९३२३०० (पदवीधर)
		९३००-३४८०० (इतरांसाठी)	४३००	S-१४ : ३८६००-९२२८०० (इतरांसाठी)
१८	कनिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी	९३००-३४८०० (पदवीधर)	४४००	S-१५ : ४९८००-९३२३०० (पदवीधर)
		५२००-२०२०० (इतरांसाठी)	२८००	S-१० : २९२००-९२३०० (इतरांसाठी)
१९	लघुलेखक (उच्चश्रेणी)	९३००-३४८००	४४००	S-१५ : ४९८००-९३२३००
२०	शाखा अभियंता / विभागीय अभियंता	९३००-३४८००	४४००	S-१५ : ४९८००-९३२३००
२१	मुख्य कलाकार	९३००-३४८००	४३००	S-१४ : ३८६००-९२२८००
२२	चलत छायाचित्रकार	९३००-३४८००	४३००	S-१४ : ३८६००-९२२८००
२३	सहाय्यक अधीक्षक	९३००-३४८००	४३००	S-१४ : ३८६००-९२२८००
२४	लघुलेखक (निम्न श्रेणी)	९३००-३४८००	४३००	S-१४ : ३८६००-९२२८००
२५	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत/ यांत्रिकी)	९३००-३४८०० (वि.वि.शा.नि.दि.११.०२.२०१३ अन्वये सुधारित)	४२००	S-१३ : ३५४००-९१२४००
२६	कनिष्ठ संशोधन सहाय्यक	९३००-३४८००	४२००	S-१३ : ३५४००-९१२४००
२७	प्रक्षेत्र पर्यवेक्षक	९३००-३४८००	४२००	S-१३ : ३५४००-९१२४००
२८	कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक	९३००-३४८००	४२००	S-१३ : ३५४००-९१२४००
२९	संगणक चालक	९३००-३४८००	४२००	S-१३ : ३५४००-९१२४००
३०	परिचारिका	९३००-३४८००	४२००	S-१३ : ३५४००-९१२४००
३१	वरिष्ठ कलाकार	५२००-२०२००	२८००	S-१० : २९२००-९२३००
३२	कलाकार-नि- छायाचित्रकार	५२००-२०२००	२८००	S-१० : २९२००-९२३००
३३	आरेखक	५२००-२०२०० ९३००-३४८०० (चार वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	२८०० ४२००	S-१० : २९२००-९२३०० S-१३ : ३५४००-९१२४०० (चार वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
३४	यांत्रिक पर्यवेक्षक	५२००-२०२००	२८००	S-१० : २९२००-९२३००
३५	कार्यदेशक निर्देशक	५२००-२०२००	२८००	S-१० : २९२००-९२३००

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
३६	प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय)	५२००-२०२००	२८००	S-१० : २९२००-९२३००
३७	तांत्रिक सहाय्यक(ग्रंथालय)	५२००-२०२००	२८००	S-१० : २९२००-९२३००
३८	तांत्रिक सहाय्यक	५२००-२०२००	२८००	S-१० : २९२००-९२३००
३९	सहाय्यक सुरक्षा अधिकारी	५२००-२०२००	२८००	S-१० : २९२००-९२३००
४०	मिश्रक (वैद्यकीय)	५२००-२०२००	२८००	S-१० : २९२००-९२३००
४१	वरिष्ठ लिपीक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
४२	लघुटंकलेखक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
४३	कृषि सहाय्यक	५२००-२०२०० ५२००-२०२०० (सात वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	२४०० २८००	S-८ : २५५००-८११०० S-१० : २९२००-९२३०० (सात वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
४४	प्रयोगशाळा सहाय्यक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
४५	वरिष्ठ यांत्रिक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
४६	जोडारी	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
४७	कातारी	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
४८	सांधाता	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
४९	ओतशाळा कर्मचारी	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
५०	अंधार खोली सहाय्यक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
५१	दुकश्राव्य चालक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
५२	पशुधन पर्यवेक्षक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
५३	मिश्रक (पशुवैद्यकीय)	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
५४	लोहार	५२००-२०२०० (आयटीआय प्रमाणपत्रधारकासाठी) ५२००-२०२०० (इतरांसाठी)	२४०० २०००	S-८ : २५५००-८११०० (आयटीआय प्रमाणपत्रधारकासाठी) S-७ : २१७००-६९१०० (इतरांसाठी)
५५	वीजतंत्री	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
५६	तारतंत्री	५२००-२०२०० (आयटीआय प्रमाणपत्रधारकासाठी) ५२००-२०२०० (इतरांसाठी)	२४०० १९००	S-८ : २५५००-८११०० (आयटीआय प्रमाणपत्र धारकासाठी) S-६ : १९९००-६३२०० (इतरांसाठी)
५७	प्रक्षेत्र यांत्रिक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
५८	यांत्रिक-नि-विजतंत्री	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
५९	सुतार	५२००-२०२०० (आयटीआय प्रमाणपत्रधारकासाठी) ५२००-२०२०० (इतरांसाठी)	२४०० २०००	S-८ : २५५००-८११०० (आयटीआय प्रमाणपत्र धारकासाठी) S-७ : २१७००-६९१०० (इतरांसाठी)
६०	सर्वेक्षक (मोजणीदार)	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
६१	निर्गमन सहाय्यक (ग्रंथालय)	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९१००
६२	दुरध्वनी चालक	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९१००
६३	अनुरेखक	५२००-२०२०० ५२००-२०२०० (सात वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	२००० २४००	S-७ : २१७००-६९१०० S-८ : २५५००-८११०० (सात वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
६४	छपाईकार	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९१००
६५	जुळणीकार	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९१००
६६	कर्षित्र चालक	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९१००
६७	लिपिक	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
६८	लिपिक-नि-टंकलेखक	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
६९	वाहनचालक (जीप, बस, कार)	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
७०	इंजिनचालक	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
७१	मिस्त्री	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
७२	कनिष्ठ यांत्रिक	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
७३	नळकारागिर	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
७४	पंपचालक	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
७५	ग्रंथालय परिचर	५२००-२०२०० (माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण व ग्रंथालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण) ४४४०-७४४० (इतरांसाठी)	१९०० १३००	S-६ : १९९००-६३२०० (माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण व ग्रंथालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण) S-१ : १५०००-४७६०० (इतरांसाठी)
७६	प्रयोगशाळा परिचर	५२००-२०२०० (भौतिक व रसायन शास्त्र विषयांसह माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण) ४४४०-७४४० (इतरांसाठी)	१९०० १३००	S-६ : १९९००-६३२०० (भौतिक व रसायन शास्त्र विषयांसह माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण) S-१ : १५०००-४७६०० (इतरांसाठी)

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मैट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
७७	माळी	५२००-२०२०० (माळी पदविका प्रमाणपत्र धारक) ४४४०-७४४० (इतरांसाठी)	१८०० १३००	S-५ : १८०००-५६९०० (माळी पदविका प्रमाणपत्र धारक) S-१ : १५०००-४७६०० (इतरांसाठी)
७८	मुकादम	४४४०-७४४०	१६००	S-३ : १६६००-५२४००
७९	गणक	४४४०-७४४०	१६००	S-३ : १६६००-५२४००
८०	खलाशी	४४४०-७४४०	१६००	S-३ : १६६००-५२४००
८१	गवंडी	४४४०-७४४०	१६००	S-३ : १६६००-५२४००
८२	नाईक	४४४०-७४४०	१६००	S-३ : १६६००-५२४००
८३	खानसामा	४४४०-७४४०	१६००	S-३ : १६६००-५२४००
८४	बांधणीकार	४४४०-७४४०	१६००	S-३ : १६६००-५२४००
८५	संग्रहालय परिचर	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
८६	शिपाई	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
८७	डेअरीमन	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
८८	प्रक्षेत्रक	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
८९	रोपसंग्राहक	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
९०	किडे संग्राहक	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
९१	पहारेकरी	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
९२	झाडुवाला	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
९३	सफाईगार	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
९४	बैलवाला	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
९५	वासरेवाला/वासरेराखी	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
९६	स्वच्छक	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
९७	गवळी	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
९८	नांगरवाला	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
९९	मेंढपाळ	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१००	मजदूर (श्रेणी-१ व २)	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१०१	प्रयोगशाळा पाल	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१०२	प्रयोगशाळा सेवक	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१०३	गुराखी	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१०४	ग्रेझर	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१०५	द्रणोपचारक	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मैट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
१०६	हमाल	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१०७	पशुवैद्यकीय परिचर	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१०८	कार्यशाळा मजदुर	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१०९	परिचर	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
११०	संदेशवाहक	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१११	तोलारी	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
११२	कुक्कुटपाल	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
११३	पशु परिचर	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
११४	पशु-गोशाळा परिचर	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
११५	भांडार परिचर (मदतनीस)	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
११६	सुरक्षा रक्षक	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
११७	मदतनीस	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
११८	तारतंत्री मदतनीस	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
११९	हर्डसमन	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१२०	डिलीव्हरीमन	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१२१	मिल्कमन	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१२२	फिल्ड सर्व्हंट	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१२३	संग्रहालय सेवक	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१२४	दवाखाना परिचर	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१२५	सहाय्यक वस्तीगृह अधीक्षक	९३००-३४८००	४२००	S-१३ : ३५४००-११२४००
१२६	वरिष्ठ भांडारपाल	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००

महात्मा फुले कृषि विद्यापीठाशी संलग्न असलेले कृषि तंत्र विद्यालय, मालेगाव कॅम्प जिल्हा नाशिक

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
१	प्राचार्य (अधीक्षक)	९३००-३४८०० (वि.वि. शा.नि.दि. ११.०२.२०१३ अन्वये सुधारित)	४६००	S-१६ : ४४९००-१४२४००
२	कृषि पर्यवेक्षक	९३००-३४८००	४२००	S-१३ : ३५४००-११२४००
३	कृषि सहाय्यक	५२००-२०२०० ५२००-२०२०० (सात वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	२४०० २८००	S-८ : २५५००-८११०० S-१० : २९२००-९२३०० (सात वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
४	कनिष्ठ लिपीक	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
५	कर्षित्र चालक	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९१००
६	मुकादम	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
७	शिपाई	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
८	पहारेकरी	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
९	मजूर	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००

शासन निर्णय क्र. ३७१९/प्र.क्र.४०/६-अ, दिनांक :१६ फेब्रुवारी,२०२१

जोडपत्र -१ (ब)

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
१	कुलसचिव	३७४००-६७०००	८७००	S-२७ : ११८५००-२१४१००
२	विद्यार्थी कल्याण अधिकारी	१५६००-३९१००	६६००	S-२३ : ६७७००-२०८७००
३	विद्यापीठ अभियंता	१५६००-३९१००	६६००	S-२३ : ६७७००-२०८७००
४	उपकुलसचिव	१५६००-३९१००	६६००	S-२३ : ६७७००-२०८७००
५	नियंत्रक	१५६००-३९१००	६६००	S-२३ : ६७७००-२०८७००
६	वैद्यकीय अधिकारी	९३००-३४८०० (एम. बी. बी. एस.)	५४००	S-२० : ५६१००-१७७५०० (एम. बी. बी. एस.)
		९३००-३४८०० (इतरांसाठी)	४४००	S-१५ : ४१८००-१३२३०० (इतरांसाठी)
७	सहाय्यक अभियंता (स्थापत्य)	९३००-३४८००	५४००	S-२० : ५६१००-१७७५००
८	सहाय्यक कुलसचिव /सहाय्यक नियंत्रक	९३००-३४८००	४६००	S-१६ : ४४९००-१४२४००
९	क्रिडा अधिकारी	९३००-३४८००	४६००	S-१६ : ४४९००-१४२४००
१०	सुरक्षा अधिकारी	९३००-३४८००	४६००	S-१६ : ४४९००-१४२४००
११	कुलगुरु यांचे स्वीय सहाय्यक	९३००-३४८००	४६००	S-१६ : ४४९००-१४२४००
१२	प्रक्षेत्र अधीक्षक	९३००-३४८००	४४००	S-१५ : ४१८००-१३२३००
१३	अधिदान व लेखा अधिकारी	९३००-३४८००	४४००	S-१५ : ४१८००-१३२३००
१४	कार्यालय अधीक्षक	९३००-३४८००	४४००	S-१५ : ४१८००-१३२३००
१५	पशुवैद्यकीय अधिकारी	९३००-३४८००	४४००	S-१५ : ४१८००-१३२३००
१६	कनिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी	९३००-३४८०० (पशुवैद्यक पदवीधर असल्यास)	४४००	S-१५ : ४१८००-१३२३०० (पशुवैद्यक पदवीधर असल्यास)
		५२००-२०२०० (इतरांसाठी)	२८००	S-१० : २९२००-९२३०० (इतरांसाठी)
१७	लघुलेखक (उच्च श्रेणी)	९३००-३४८००	४४००	S-१५ : ४१८००-१३२३००
१८	शाखा अभियंता	९३००-३४८००	४४००	S-१५ : ४१८००-१३२३००

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
१९	कृषि अधिकारी	९३००-३४८००	४४००	S-१५ : ४९८००-९३२३००
२०	वरिष्ठ संशोधन सहाय्यक	९३००-३४८०० (संबंधित विषयात द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी आणि ५ वर्षांचा अनुभव)	४६००	S-१६ : ४४९००-९४२४०० (संबंधित विषयातील द्वितीय श्रेणीतील पदव्युत्तर पदवी व सदर पदावरील ५ वर्षांची सेवा)
		९३००-३४८००	४४००	S-१५ : ४९८००-९३२३००
२१	वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक	९३००-३४८००	४४००	S-१५ : ४९८००-९३२३००
२२	तांत्रिक सहाय्यक	९३००-३४८००	४४००	S-१५ : ४९८००-९३२३००
२३	प्रशिक्षण सहाय्यक	९३००-३४८००	४३००	S-१४ : ३८६००-९२२८००
२४	वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (वनशास्त्र)	९३००-३४८००	४३००	S-१४ : ३८६००-९२२८००
२५	वरिष्ठ कलाकार	९३००-३४८००	४३००	S-१४ : ३८६००-९२२८००
२६	वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (मत्स्य)	९३००-३४८००	४३००	S-१४ : ३८६००-९२२८००
२७	जीव रसायन शास्त्रज्ञ	९३००-३४८००	४३००	S-१४ : ३८६००-९२२८००
२८	वरिष्ठ संशोधन सहाय्यक (मत्स्य)	९३००-३४८००	४३००	S-१४ : ३८६००-९२२८००
२९	जीव शास्त्रज्ञ	९३००-३४८००	४३००	S-१४ : ३८६००-९२२८००
३०	मुख्य लेखापाल	९३००-३४८००	४३००	S-१४ : ३८६००-९२२८००
३१	सहाय्यक अधीक्षक	९३००-३४८००	४३००	S-१४ : ३८६००-९२२८००
३२	लघुलेखक (निम्नश्रेणी)	९३००-३४८००	४३००	S-१४ : ३८६००-९२२८००
३३	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	९३००-३४८००	४२००	S-१३ : ३५४००-९१२४००
३४	कृषि पर्यवेक्षक	९३००-३४८००	४२००	S-१३ : ३५४००-९१२४००
३५	कनिष्ठ संशोधन सहाय्यक	९३००-३४८००	४२००	S-१३ : ३५४००-९१२४००
३६	कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक	९३००-३४८००	४२००	S-१३ : ३५४००-९१२४००
३७	संगणक	९३००-३४८००	४२००	S-१३ : ३५४००-९१२४००
३८	कृषि संगणक	९३००-३४८००	४२००	S-१३ : ३५४००-९१२४००
३९	अन्वेषक	९३००-३४८००	४२००	S-१३ : ३५४००-९१२४००
४०	तांत्रिक सहाय्यक	९३००-३४८००	४२००	S-१३ : ३५४००-९१२४००
४१	क्षेत्र पर्यवेक्षक	९३००-३४८००	४२००	S-१३ : ३५४००-९१२४००
४२	परिचारीका	९३००-३४८००	४२००	S-१३ : ३५४००-९१२४००

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
४३	आरेखक	५२००-२०२००	२८००	S-१० : २९२००-९२३००
		९३००-३४८०० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४२००	S-१३ : ३५४००-११२४०० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
४४	छायाचित्रकार	५२००-२०२००	२८००	S-१० : २९२००-९२३००
४५	वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्य विज्ञान शाखा)	५२००-२०२०० (विज्ञान पदवीधर)	२८००	S-१० : २९२००-९२३०० (विज्ञान पदवीधर)
		५२००-२०२०० (इतरांसाठी)	२४००	S-८ : २५५००-८११०० (इतरांसाठी)
४६	प्रयोगशाळा सहाय्यक (कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय)	५२००-२०२०० (विज्ञान पदवीधर)	२४००	S-८ : २५५००-८११०० (विज्ञान पदवीधर)
		५२००-२०२०० (इतरांसाठी)	२०००	S-७ : २१७००-६९१०० (इतरांसाठी)
४७	गिअर टेक्निशीअन	५२००-२०२००	२८००	S-१० : २९२००-९२३००
४८	मिश्रक-नि-व्रणोपचारक	५२००-२०२००	२८००	S-१० : २९२००-९२३००
४९	मिश्रक (वैद्यकीय)	५२००-२०२००	२८००	S-१० : २९२००-९२३००
५०	यंत्रचालक बोट	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
५१	वरिष्ठ लिपिक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
५२	लघुटंकलेखक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
५३	वरिष्ठ भांडारपाल	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
५४	कृषि सहाय्यक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
		५२००-२०२०० (७ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	२८००	S-१० : २९२००-९२३०० (७ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
५५	प्रक्षेत्र सहाय्यक	५२००-२०२०० ५२००-२०२०० (७ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	२४०० २८००	S-८ : २५५००-८११०० S-१० : २९२००-९२३०० (७ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
५६	प्रक्षेत्रक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
		५२००-२०२०० (७ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	२८००	S-१० : २९२००-९२३०० (७ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
५७	कनिष्ठ तांत्रिकी साहाय्यक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
		५२००-२०२०० (७ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	२८००	S-१० : २९२००-९२३०० (७ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
५८	फोरमन सुपरवायझर (कार्यदेशक पर्यवेक्षक) (कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय)	९३००-३४८००	४२००	S-१३ : ३५४००-११२४००
५९	इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय)	५२००-२०२००	२८००	S-१० : २९२००-९२३००
६०	यांत्रिक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
६१	वरिष्ठ यांत्रिक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
६२	दृकश्राव्य चालक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
६३	जोडारी	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
६४	सुतार	५२००-२०२०० (आय. टी. आय. प्रमाणपत्र धारकांसाठी)	२४००	S-८ : २५५००-८११०० (आय. टी. आय. प्रमाणपत्र धारकांसाठी)
		५२००-२०२०० (इतरांसाठी)	२०००	S-७ : २१७००-६९१०० (इतरांसाठी)
६५	घडकामी	५२००-२०२०० (आय. टी. आय. प्रमाणपत्र धारकांसाठी)	२४००	S-८ : २५५००-८११०० (आय. टी. आय. प्रमाणपत्र धारकांसाठी)
		५२००-२०२०० (इतरांसाठी)	२०००	S-७ : २१७००-६९१०० (इतरांसाठी)
६६	सांधाता	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
६७	कातारी	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
६८	पशुधन पर्यवेक्षक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
६९	पशुवैद्यकपाल	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
७०	तांडेल	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
७१	दुरध्वनी चालक	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९१००

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
७२	अनुरेखक	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९१००
		५२००-२०२०० (७ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	२४००	S-८ : २५५००-८११०० (७ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
७३	कृषित्र चालक	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९१००
७४	क्षेत्र सहाय्यक	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९१००
७५	प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्य)	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९१००
७६	कुशल मासेमार	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९१००
७७	मासेमार	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९१००
७८	मत्स्यालय यांत्रिक	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९१००
७९	विजतंत्री	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
८०	लिपिक-नि-टंकलेखक	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
८१	लिपिक	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
८२	कनिष्ठ भांडारपाल	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
८३	टंकलेखक	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
८४	बस चालक	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
८५	वाहन चालक	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
८६	टेम्पो चालक	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
८७	जीप चालक	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
८८	जीप चालक-नि-कृषित्र चालक	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
८९	इंजिन चालक	५२००-२०२०० (आय. टी. आय. प्रमाणपत्र धारकांसाठी)	२४००	S-८ : २५५००-८११०० (आय. टी. आय. प्रमाणपत्र धारकांसाठी)
		५२००-२०२०० (इतरांसाठी)	१९००	S-६ : १९९००-६३२०० (इतरांसाठी)
९०	वायुसंयंत्र यांत्रिक	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
९१	मिस्त्री	५२००-२०२०० (आय. टी. आय. प्रमाणपत्र धारकांसाठी)	२४००	S-८ : २५५००-८११०० (आय. टी. आय. प्रमाणपत्र धारकांसाठी)
		५२००-२०२०० (इतरांसाठी)	१९००	S-६ : १९९००-६३२०० (इतरांसाठी)

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
९२	बोटमन	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
९३	नौतल कामगार (डेकहॅण्ड)	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
९४	तारतंत्री	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
९५	कनिष्ठ यांत्रिक	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
९६	प्रयोगशाळा परिचर/क्षेत्र संग्राहक	५२००-२०२०० (दिनांक ३१.१२.८५ रोजी सेवेत असलेले किंवा दिनांक २९.०१.१९९९ रोजी ३० वर्षे वय झालेले अटॅंडंट किंवा प्रयोगशाळा परिचरांसाठी भौतिक व रसायनशास्त्र विषयासहित एस.एस. सी. पर्यंत शिक्षण झालेले)	१९००	S-६ : १९९००-६३२०० (दिनांक ३१.१२.८५ रोजी सेवेत असलेले किंवा दिनांक २९.०१.१९९९ रोजी ३० वर्षे वय झालेले अटॅंडंट किंवा प्रयोगशाळा परिचरांसाठी भौतिक व रसायनशास्त्र विषयासहित एस.एस. सी. पर्यंत शिक्षण झालेले)
		४४४०-७४४० (इतरांसाठी)	१३००	S-१ : १५०००-४७६०० (इतरांसाठी)
९७	खानसामा	५२००-२०२००	१८००	S-५ : १८०००-५६९००
९८	माळी	५२००-२०२०० (माळी पदविका प्रमाणपत्र धारक)	१८००	S-५ : १८०००-५६९०० (माळी पदविका प्रमाणपत्र धारक)
		४४४०-७४४० (इतरांसाठी)	१३००	S-१ : १५०००-४७६०० (इतरांसाठी)
९९	मुकादम	४४४०-७४४०	१६००	S-३ : १६६००-५२४००
१००	गणक	४४४०-७४४०	१६००	S-३ : १६६००-५२४००
१०१	शिपाई	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१०२	संदेश वाहक	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१०३	पहारेकरी	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१०४	बैलवाला	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१०५	नांगरवाला	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१०६	मजदूर (मजूर)	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१०७	परिचर	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१०८	प्रयोगशाळा सेवक	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१०९	पशुपरिचर	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
११०	स्वच्छक	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१११	मदतनीस	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
११२	सफाईगार	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
११३	दूधवाला	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मैट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
११४	दूधवाटपी	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
११५	डेअरीमन	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
११६	मॅडपाळ	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
११७	गुराखी	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
११८	वासरेराखी	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
११९	तलाव परिचर	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
१२०	कनिष्ठ अभियंता (विद्युत)	५२००-२०२००	२८००	S-१० : २९२००-९२३००
१२१	प्रयोगशाळा सहाय्यक (पीएचएम)	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
१२२	सहाय्यक ग्रंथपाल	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
१२३	ग्रंथालय सहाय्यक	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९१००
१२४	शास्त्रीय उपकरणे तंत्रज्ञ	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
१२५	शीतगृह चालक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
१२६	सहाय्यक सुरक्षा अधिकारी	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
१२७	नळ कारागीर	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
१२८	मोटरमन (कार्यशाळा)	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
१२९	जनरल मेकॅनिक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
१३०	संगणक हार्डवेअर मेकॅनिक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
१३१	प्रशीतन यंत्रचालक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
१३२	संगणक चालक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००

महात्मा गांधी आदिवासी जनता विद्यालय, कोसबाड हिल, ठाणे

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मैट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
१	संचालक	९३००-३४८००	४४००	S-१५ : ४१८००-१३२३००
२	निदेशक (ऑफ़ीसल चरल इन्स्ट्रक्टर)	९३००-३४८००	४२००	S-१३ : ३५४००-११२४००

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
३	लेखापाल (अकाउंटंट)	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
४	प्रक्षेत्र सहाय्यक (फिल्ड असिस्टंट)	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
		५२००-२०२०० (७ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	२८००	S-१० : २९२००-९२३०० (७ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
५	व्यवसाय शिक्षक (क्राफ्ट टिचर)	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
६	दुय्यम आचारी (किचन सर्व्हन्ट)	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
७	रखवालदार	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
८	शिपाई	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००

शासन अनुदानप्राप्त संलग्न कृषि विद्यालये:- कृषि तंत्र विद्यालय, कोसबाड हिल, ठाणे

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
१	अधीक्षक	९३००-३४८००	४६००	S-१६ : ४४९००-१४२४००
२	कृषि सहाय्यक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
		५२००-२०२०० (७ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	२८००	S-१० : २९२००-९२३०० (७ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
३	वरिष्ठ लिपिक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
४	कनिष्ठ लिपिक	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००

शासन निर्णय क्र. ३७१९/प्र.क्र.४०/६-अ, दिनांक : १६ फेब्रुवारी, २०२१

जोडपत्र -१ (क)

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
१	कुलसचिव	३७४००-६७०००	८७००	S-२७ : ११८५००-२१४१००
२	नियंत्रक	१५६००-३९१००	६६००	S-२३ : ६७७००-२०८७००
३	विद्यापीठ अभियंता	१५६००-३९१००	७६००	S-२५ : ७८८००-२०९२००
४	विद्यार्थी कल्याण अधिकारी	१५६००-३९१००	६६००	S-२३ : ६७७००-२०८७००
५	उप-कुलसचिव	१५६००-३९१००	६६००	S-२३ : ६७७००-२०८७००
६	उप-विद्यापीठ अभियंता	१५६००-३९१००	६९००	S-२४ : ७११००-२११९००
७	वैद्यकिय अधिकारी	१५६००-३९१०० (एमबीबीएस)	५४००	S-२० : ५६१००-१७७५०० (एमबीबीएस)
		९३००-३४८०० (इतरांसाठी)	४४००	S-१५ : ४१८००-१३२३०० (इतरांसाठी)
८	कुलगुरु यांचे स्वीय सहाय्यक	९३००-३४८००	४६००	S-१६ : ४४९००-१४२४००
९	सहाय्यक कुलसचिव/ सहाय्यक नियंत्रक / सहाय्यक लेखा अधिकारी	९३००-३४८००	४६००	S-१६ : ४४९००-१४२४००
१०	कृषि अधिकारी (वरिष्ठ संशोधन सहाय्यक / तांत्रिक सहाय्यक/ कार्यक्रम सहाय्यक/ फार्म मॅनेजर/ कार्यक्रम सहाय्यक संगणक/ प्रक्षेत्र अधीक्षक/ ट्रेनिंग असिस्टंट/ डेअरी मॅनेजर/ कृषि विस्तार अधिकारी/ मेट्रॉलोजीकल ऑब्झर्वर/ वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक/ संशोधन सहाय्यक/ वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक)	९३००-३४८०० (संबंधित विषयातील दुसऱ्या वर्गाची पदव्युत्तर पदवी व विद्यापीठातील ५ वर्षांचा अनुभव)	४६००	S-१६ : ४४९००-१४२४०० (संबंधित विषयातील द्वितीय श्रेणीतील पदव्युत्तर पदवी व सदर पदावरील ५ वर्षांची सेवा)
		९३००-३४८०० (इतरांसाठी)	४४००	S-१५ : ४१८००-१३२३०० (इतरांसाठी)
११	सुरक्षा व निगराणी अधिकारी- (शासन निर्णय दि.२५ जानेवारी २०१२)	९३००-३४८००	४६००	S-१६ : ४४९००-१४२४००

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मैट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
१२	कार्यासन अधिकारी (कक्ष अधिकारी/ शाखा अधिकारी / कार्यालयीन अधीक्षक / अधीक्षक)	९३००-३४८००	४४००	S-१५ : ४१८००-१३२३००
१३	सहाय्यक कार्यासन अधिकारी (सहाय्यक कक्ष अधिकारी/ वरिष्ठ सहाय्यक/ सहाय्यक अधीक्षक / सहाय्यक अधीक्षक (लेखा)/ अधीक्षक-नि- लेखापाल/ लेखापाल/ रोखपाल)	९३००-३४८००	४३००	S-१४ : ३८६००-१२२८००
१४	लघुलेखक (निम्नश्रेणी)	९३००-३४८००	४३००	S-१४ : ३८६००-१२२८००
१५	लघुलेखक (उच्चश्रेणी)	९३००-३४८००	४४००	S-१५ : ४१८००-१३२३००
१६	तांत्रिक सहाय्यक (ग्रंथालय)	९३००-३४८००	४३००	S-१४ : ३८६००-१२२८००
१७	कृषि पर्यवेक्षक - कनिष्ठ संशोधन सहाय्यक/ प्रक्षेत्र पर्यवेक्षक	९३००-३४८००	४२००	S-१३ : ३५४००-११२४००
१८	संगणक प्रोग्रामर	९३००-३४८००	४२००	S-१३ : ३५४००-११२४००
१९	संगणक चालक	९३००-३४८००	४२००	S-१३ : ३५४००-११२४००
२०	संगणक चालक	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९१००
२१	वाहन चालक (जीप)	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
२२	कार्यालयीन मदतनीस	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
२३	निरीक्षण मदतनीस	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
२४	तारतंत्री	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
२५	रोपवाटिका सहाय्यक	५२००-२०२००	१८००	S-५ : १८०००-५६९००
२६	कार्यदेशक पर्यवेक्षक	५२००-२०२००	२८००	S-१० : २९२००-९२३००
२७	पशुवैद्यकिय अधिकारी	९३००-३४८०० (पशुवैद्यक पदवीधारकांसाठी)	४४००	S-१५ : ४१८००-१३२३०० (पशुवैद्यक पदवीधारकांसाठी)
		९३००-३४८०० (इतरांसाठी)	४३००	S-१४ : ३८६००-१२२८०० (इतरांसाठी)

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
२८	कनिष्ठ पशुवैद्यकिय अधिकारी	९३००-३४८०० (पशुवैद्यक पदवीधारकांसाठी)	४४००	S-१५ : ४१८००-१३२३०० (पशुवैद्यक पदवीधारकांसाठी)
		५२००-२०२०० (इतरांसाठी)	२८००	S-१० : २९२००-९२३०० (इतरांसाठी)
२९	पर्यवेक्षक (गृहविज्ञान)	५२००-२०२००	२८००	S-१० : २९२००-९२३००
३०	वरिष्ठ यांत्रिक	५२००-२०२०० (पॉलीटेक्नीक पदवीधारकांसाठी)	२८००	S-१० : २९२००-९२३०० (पॉलीटेक्नीक पदवीधारकांसाठी)
		५२००-२०२०० (इतरांसाठी)	२४००	S-८ : २५५००-८११०० (इतरांसाठी)
३१	आरेखक	१) ५२००-२०२००	२८००	S-१० : २९२००-९२३००
		२) ९३००-३४८०० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४२००	S-१३ : ३५४००-११२४०० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
३२	ट्रॅक्टर चालक (कृषि चालक)	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९१००
३३	अ) शाखा अभियंता	९३००-३४८००	४४००	S-१५ : ४१८००-१३२३००
	ब) कनिष्ठ अभियंता	५२००-२०२००	२८००	S-१० : २९२००-९२३००
३४	कनिष्ठ यांत्रिक	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
३५	ट्रक चालक	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
३६	कृषि सहाय्यक (प्रक्षेत्र सहाय्यक/ प्रयोगशाळा सहाय्यक/ इन्सेक्ट कलेक्टर)	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
		५२००-२०२०० (७ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	२८००	S-१० : २९२००-९२३०० (७ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
३७	वीजतंत्री / वीजतंत्री-नि-यंत्रज्ञ	५२००-२०२०० (आयटीआय प्रमाणपत्र धारकांसाठी)	२४००	S-८ : २५५००-८११०० (आयटीआय प्रमाणपत्र धारकांसाठी)
		५२००-२०२०० (इतरांसाठी)	२०००	S-७ : २१७००-६९१०० (इतरांसाठी)
३८	कलाकार	५२००-२०२००	२८००	S-१० : २९२००-९२३००
३९	उप-आवेक्षक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
४०	नळ कारागीर	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
४१	दुकश्राव्य यंत्र चालक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००
४२	प्रयोगशाळा सहाय्यक (गृहविज्ञान)	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८११००

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
४३	दूरध्वनी चालक	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
४४	सुतार	५२००-२०२०० (आयटीआय प्रमाणपत्र धारकांसाठी)	२४००	S-८ : २५५००-८१९०० (आयटीआय प्रमाणपत्र धारकांसाठी)
		५२००-२०२०० (इतरांसाठी)	२०००	S-७ : २१७००-६९९०० (इतरांसाठी)
४५	जोडारी	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८१९००
४६	मिस्त्री	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९९००
४७	बाष्पक सहाय्यक	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९९००
४८	कॉम्प्युटर	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
४९	प्रशिक्षित मॉन्टेसरी शिक्षक (गृह विज्ञान)	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९९००
५०	सांधाता	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८१९००
५१	कातारी	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८१९००
५२	वरिष्ठ लिपीक भांडारपाल/रोखपाल	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८१९००
५३	कनिष्ठ लिपीक / टंकलेखक भांडारपाल / लिपीक-नि- टंकलेखक/ कक्ष सहाय्यक/ लिपीक	५२००-२०२००	१९००	S-६ : १९९००-६३२००
५४	लघुटंकलेखक	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८१९००
५५	ग्रंथालय सहाय्यक	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९९००
५६	रिप्रोग्राफिक असिस्टंट	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९९००
५७	मिश्रक	५२००-२०२००	२८००	S-१० : २९२००-९२३००
५८	लोहार	५२००-२०२०० (आयटीआय प्रमाणपत्र धारकांसाठी)	२४००	S-८ : २५५००-८१९०० (आयटीआय प्रमाणपत्र धारकांसाठी)
		५२००-२०२०० (इतरांसाठी)	२०००	S-७ : २१७००-६९९०० (इतरांसाठी)
५९	अनुरेखक	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९९००
		५२००-२०२०० (७ वर्षांच्या अहर्ताकारी सेवेनंतर)	२४००	S-८ : २५५००-८१९०० (७ वर्षांच्या अहर्ताकारी सेवेनंतर)
६०	मशिनमन (यंत्र चालक)	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८१९००
६१	जोडारी-नि-यंत्रज्ञ	५२००-२०२००	२४००	S-८ : २५५००-८१९००

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
६२	जुळारी	५२००-२०२००	२०००	S-७ : २१७००-६९१००
६३	प्रयोगशाळा परिचर	१) ५२००-२०२०० (भौतिक व रसायनशास्त्र विषयासहीत एस.एस.सी पर्यंत शिक्षण झालेले)	१९००	S-६ : १९९००-६३२०० (भौतिक व रसायनशास्त्र विषयासहीत एस.एस.सी पर्यंत शिक्षण झालेले)
		२) ४४४०-७४४० (इतरांसाठी)	१३००	S-१ : १५०००-४७६०० (इतरांसाठी)
६४	माळी	५२००-२०२०० (माळी प्रमाणपत्र धारकांसाठी)	१८००	S-५ : १८०००-५६९०० (माळी प्रमाणपत्र धारकांसाठी)
		४४४०-७४४० (इतरांसाठी)	१६००	S-३ : १६६००-५२४०० (इतरांसाठी)
६५	ग्रंथालय परिचर	५२००-२०२०० (एस.एस.सी उत्तीर्ण करीता)	१९००	S-६ : १९९००-६३२०० (एस.एस.सी उत्तीर्ण करीता)
		४४४०-७४४० (इतरांसाठी)	१३००	S-१ : १५०००-४७६०० (इतरांसाठी)
६६	जमादार	४४४०-७४४०	१६००	S-३ : १६६००-५२४००
६७	मत्स्यसंगोपक	४४४०-७४४०	१६००	S-३ : १६६००-५२४००
६८	पशुधन परिचर	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
६९	वाल्मीक	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
७०	कुक	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
७१	प्रयोगशाळा सेवक	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
७२	मजुर	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
७३	पहारेकरी	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
७४	शिपाई	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
७५	गुराखी (ग्रेझर)	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
७६	परिचर	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
७७	दुधवाला (दोग्धा)	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
७८	पुस्तक वाहक (पुस्तक ने-आण करणारा)	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
७९	संदेश वाहक	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
८०	मिस्त्री	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
८१	व्रणोपचारक (ड्रेसर)	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
८२	फराश	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००
८३	सफाई कामगार (सफाईगार)	४४४०-७४४०	१३००	S-१ : १५०००-४७६००

शासन निर्णय क्र. ३७१९/प्र.क्र.४०/६-अ, दिनांक : १६ फेब्रुवारी, २०२१

जोडपत्र -१ (ड)

डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
१.	कुलसचिव	३७४००-६७०००	८७००	S-२७ :११८५००-२१४१००
२.	नियंत्रक	१५६००-३९१००	६६००	S-२३ :६७७००-२०८७००
३.	विद्यार्थी कल्याण अधिकारी	१५६००-३९१००	६६००	S-२३ :६७७००-२०८७००
४.	विद्यापीठ अभियंता	१५६००-३९१००	७६००	S-२५ :७८८००-२०९२००
५.	उप कुलसचिव	१५६००-३९१००	६६००	S-२३ :६७७००-२०८७००
६.	सहाय्यक कुलसचिव/ सहाय्यक नियंत्रक	९३००-३४८००	४६००	S-१६ :४४९००-१४२४००
७.	कुलगुरुंचे स्वीय सहायक	९३००-३४८००	४६००	S-१६ :४४९००-१४२४००
८.	लघुलेखक (निवडश्रेणी)	९३००-३४८००	४६००	S-१६ :४४९००-१४२४००
९.	उप अभियंता/ सहाय्यक अभियंता	९३००-३४८००	५४००	S-२० :५६१००-१७७५००
१०.	वरिष्ठ संशोधन सहाय्यक (पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणी व विद्यापीठातील पाच वर्षांचा अनुभव)	९३००-३४८०० ९३००-३४८००	४६०० ४४००	S-१६ :४४९००-१४२४०० (संबंधित विषयातील द्वितीय श्रेणीतील पदव्युत्तर पदवी व सदर पदावरील ५ वर्षांची सेवा) (शा.प.क्र.११०८/१४७६/प.क्र. १९५/६अ. दि. ३०/०६/१०) S-१५ :४१८००-१३२३००
११.	शाखाधिकारी	९३००-३४८००	४४००	S-१५ :४१८००-१३२३००
१२.	सहाय्यक शाखाधिकारी	९३००-३४८००	४३००	S-१४ :३८६००-१२२८००
१३.	लघुलेखक (उच्च श्रेणी)	९३००-३४८००	४४००	S-१५ :४१८००-१३२३००
१४.	लघुलेखक (निम्न श्रेणी)	९३००-३४८००	४३००	S-१४ :३८६००-१२२८००
१५.	तांत्रिक सहाय्यक ग्रंथालय	९३००-३४८००	४३००	S-१४ :३८६००-१२२८००
१६.	सहाय्यक वैद्यकीय अधिकारी	९३००-३४८००	४३००	S-१४ :३८६००-१२२८००
१७.	सुरक्षा अधिकारी	९३००-३४८००	४३००	S-१४ :३८६००-१२२८००
१८.	मुख्य कलाकार	९३००-३४८००	४३००	S-१४ :३८६००-१२२८००
१९.	शाखा अभियंता	९३००-३४८००	४४००	S-१५ :४१८००-१३२३००

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मैट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
२०.	ओव्हरसिअर/ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत)	५२००-२०२००	२८००	S-१० :२९२००-९२३००
२१.	वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक	९३००-३४८००	४३००	S-१४ :३८६००-१२२८००
२२.	कनिष्ठ संशोधन सहायक	९३००-३४८००	४२००	S-१३ :३५४००-११२४००
२३.	कनिष्ठ संगणक सहायक (शा.प.त्र.पंदेकृवि- २०१३/प्र.क्र.२५/८अदि. १८/०५/१५)	९३००-३४८००	४२००	S-१३ :३५४००-११२४००
२४.	संगणक (शाखा सहाय्यक)	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
२५.	लघुटंकलेखक	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८११००
२६.	वरिष्ठ लिपीक	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८११००
२७.	रोखपाल	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८११००
२८.	वरिष्ठ भांडारपाल	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८११००
२९.	मुख्य तालीकाकार	५२००-२०२००	२८००	S-१० :२९२००-९२३००
३०.	रिप्रोग्राफीक सहायक	५२००-२०२००	२८००	S-१० :२९२००-९२३००
३१.	वाहन चालक(कृषि-बलिवर्द)	५२००-२०२००	२०००	S-७ :२१७००-६९१००
	वाहन चालक (बस-जिप)	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
३२.	वरिष्ठ यांत्रिक (पदविकाधारण करणारे)	५२००-२०२०० (इतरांसाठी)	२८०० २४००	S-१० :२९२००-९२३०० (पदविकाधारण करणारे) S-८ :२५५००-८११०० (इतरांसाठी)
३३.	कनिष्ठ यांत्रिक	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
३४.	कातारी	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८११००
३५.	जोडारी	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८११००
३६.	सांधाता	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८११००
३७.	फाउंड्रीमन	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८११००
३८.	कार्यदेशक पर्यवेक्षक	५२००-२०२००	२८००	S-१० :२९२००-९२३००
३९.	तांत्रिक सहायक	५२००-२०२००	२८००	S-१० :२९२००-९२३००
४०.	लोहार (आयटीआय प्रमाणपत्र धारकांसाठी)	५२००-२०२०० (इतरांसाठी)	२४०० २०००	S-८ :२५५००-८११०० (आयटीआय प्रमाणपत्र धारकांसाठी) S-७ :२१७००-६९१०० (इतरांसाठी)

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
४१.	सुतार	५२००-२०२०० (आयटीआय प्रमाणपत्र धारकांसाठी) ५२००-२०२०० (इतरांसाठी)	२४०० २०००	S-८ :२५५००-८११०० (आयटीआय प्रमाणपत्र धारकांसाठी) S-७ :२१७००-६९१०० (इतरांसाठी)
४२.	आरेखक	५२००-२०२०० ९३००-३४८०० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	२८०० ४२००	S-१० :२९२००-९२३०० S-१३ :३५४००-११२४०० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
४३.	अंधार कोठडी सहायक	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८११००
४४.	दुकश्राव्य यंत्रचालक	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८११००
४५.	अनुरेखक	५२००-२०२०० ५२००-२०२०० (७ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	२००० २४००	S-७ :२१७००-६९१०० S-८ :२५५००-८११०० (७ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
४६.	यंत्र चालक	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८११००
४७.	सर्वेक्षक	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८११००
४८.	सुरक्षा पर्यवेक्षक	५२००-२०२००	२८००	S-१० :२९२००-९२३००
४९.	कृषि सहायक	५२००-२०२०० ५२००-२०२०० (७ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	२४०० २८००	S-८ :२५५००-८११०० S-१० :२९२००-९२३०० (७ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
५०.	प्रयोगशाळा सहाय्यक	५२००-२०२०० ५२००-२०२००	२४०० २०००	S-८ :२५५००-८११०० S-७ :२१७००-६९१००
५१.	मिश्रक	५२००-२०२००	२८००	S-१० :२९२००-९२३००
५२.	ग्रंथालय सहाय्यक	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
५३.	जावक सहाय्यक (ग्रंथालय)	५२००-२०२००	२०००	S-७ :२१७००-६९१००
५४.	सायक्लोस्टाईल मशिन ऑपरेटर	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
५५.	कलाकार	५२००-२०२००	२८००	S-१० :२९२००-९२३००
५६.	कनिष्ठ छायाचित्रकार	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८११००
५७.	शाखा-नि-टंकलेखक / कनिष्ठ लिपीक	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
५८.	पंप परिचर	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
५९.	प्राणि संग्राहपाल	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मैट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
६०.	वायरमन / तारतत्री	५२००-२०२०० (एस.एस.सी. व आयटीआय प्रमाणपत्र धारकांसाठी) ५२००-२०२०० इतरांसाठी	२४०० १९००	S-८ :२५५००-८११०० (एस.एस.सी. व आयटीआय प्रमाणपत्र धारकांसाठी) S-६ :१९९००-६३२०० इतरांसाठी
६१.	कथिलगार	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८११००
६२.	जुळारी	५२००-२०२००	२०००	S-७ :२१७००-६९१००
६३.	बांधणीकार	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
६४.	मेसन/गवंडी	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
६५.	वायु यंत्र चालक	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
६६.	मुद्रीत सहाय्यक	४४४०-७४४०	१६००	S-३ :१६६००-५२४००
६७.	कनिष्ठ तालीकाकार	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
६८.	मदतनिस	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
६९.	प्रयोगशाळा परिचर	४४४०-७४४० ५२००-२०२०० (भौतिक व रसायनशास्त्र विषयांसह एस.एस.सी. उत्तीर्ण)	१३०० १९००	S-१ :१५०००-४७६०० S-६ :१९९००-६३२०० (भौतिक व रसायनशास्त्र विषयांसह एस.एस.सी. उत्तीर्ण)
७०.	परिचर	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
७१.	चौकीदार	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
७२.	प्रक्षेत्र सहाय्यक	४४४०-७४४०	१६००	S-३ :१६६००-५२४००
७३.	माळी	५२००-२०२०० (माळी पदविका प्रमाणपत्र धारक) ४४४०-७४४० (इतरांसाठी)	१८०० १३००	S-५ :१८०००-५६९०० (माळी पदविका प्रमाणपत्र धारक) S-१ :१५०००-४७६०० (इतरांसाठी)
७४.	मजुर	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
७५.	सफाईगार पर्यवेक्षक	४४४०-७४४०	१६००	S-३ :१६६००-५२४००
७६.	सफाईगार	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
७७.	वॉल्व्हमन	४४४०-७४४०	१६००	S-३ :१६६००-५२४००
७८.	खानसामा	५२००-२०२००	१८००	S-५ :१८०००-५६९००
७९.	ग्रंथालय परिचर	५२००-२०२०० (माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण व ग्रंथालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण) ४४४०-७४४० (इतरांसाठी)	१९०० १३००	S-६ :१९९००-६३२०० (माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण व ग्रंथालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण) S-१ :१५०००-४७६०० (इतरांसाठी)
८०.	मत्स्य सहाय्यक	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाशी संलग्न असलेले श्री. शिवाजी कृषि महाविद्यालय, अमरावती

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
१	अधिक्षक	९३००-३४८००	४४००	S-१५ :४९८००-९३२३००
२	मुख्य लिपीक	९३००-३४८००	४३००	S-१४ :३८६००-९२२८००
३	लेखापाल	९३००-३४८००	४३००	S-१४ :३८६००-९२२८००
४	प्रक्षेत्र अधिक्षक	९३००-३४८००	४२००	S-१३ :३५४००-९१२४००
५	वरिष्ठ लिपीक	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८९९००
६	रोखपाल	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८९९००
७	ग्रंथालय लिपीक	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८९९००
८	कनिष्ठ लिपीक	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
९	मुख्य प्रयोगशाळा सहायक	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८९९००
१०	भांडारपाल	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
११	प्रयोगशाळा सहायक	५२००-२०२००	२०००	S-७ :२१७००-६९९००
१२	प्रयोगशाळा परिचर	५२००-२०२०० (एस.एस.सी उत्तीर्ण भौतिक व रसायन शास्त्र विषय घेऊन) ४४४०-७४४० (इतरांसाठी)	१९०० १३००	S-६ :१९९००-६३२०० (एस.एस.सी उत्तीर्ण भौतिक व रसायन शास्त्र विषय घेऊन) S-१ :१५०००-४७६०० (इतरांसाठी)
१३	तांत्रिक सहायक	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८९९००
१४	फिटर	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८९९००
१५	वेल्डर	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८९९००
१६	सुतार	५२००-२०२००	२८००	S-१० :२९२००-९२३००
१७	लोहार	५२००-२०२००	२०००	S-७ :२१७००-६९९००
१८	ट्रॅक्टर ड्रायव्हर	५२००-२०२००	२०००	S-७ :२१७००-६९९००
१९	वाहन चालक	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
२०	चपराशी	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
२१	माळी	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
२२	चौकीदार	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
२३	स्वच्छक	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
२४	मिल्कमन	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
२५	नागरचालक	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
२६	बस कंडक्टर	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
२७	शेतमजुर	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाशी संलग्न असलेले आनंद निकेतन कृषि महाविद्यालय, वरोरा

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
१	कृषि पर्यवेक्षक	९३००-३४८००	४३००	S-१४ :३८६००-१२२८००
२	मुख्य लिपीक	९३००-३४८००	४३००	S-१४ :३८६००-१२२८००
३	लेखापाल	९३००-३४८००	४३००	S-१४ :३८६००-१२२८००
४	स्टेनोग्राफर	९३००-३४८००	४३००	S-१४ :३८६००-१२२८००
५	लिपिक	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
६	प्रयोगशाळा सहायक	५२००-२०२००	२०००	S-७ :२१७००-६९१००
७	प्रयोगशाळा परिचर	५२००-२०२०० (एस.एस.सी. उत्तीर्ण भौतिक व रसायनशास्त्र विषय घेवुन) ४४४०-७४४०	१९०० १३००	S-६ :१९९००-६३२०० (एस.एस.सी. उत्तीर्ण भौतिक व रसायनशास्त्र विषय घेवुन) S-१ :१५०००-४७६००
८	ग्रंथालय सहायक	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
९	ग्रंथालय लिपीक	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
१०	ग्रंथालय परिचर	५२००-२०२०० ४४४०-७४४०	१९०० १३००	S-६ :१९९००-६३२०० S-१ :१५०००-४७६००
११	ग्रंथालय शिपाई	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
१२	शिपाई	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
१३	स्वच्छक	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
१४	चौकीदार	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाशी संलग्न असलेले जनता कृषि तंत्र विद्यालय, अमरावती

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
१	प्राचार्य	९३००-३४८०० (शा.नि. दि.११ फेब्रुवारी, २०१३)	४६००	S-१६ :४४९००-१४२४००
२	कृषि पर्यवेक्षक	९३००-३४८००	४२००	S-१३ :३५४००-११२४००
३	कृषि सहायक	५२००-२०२०० ५२००-२०२०० (सात वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	२४०० २८००	S-८ :२५५००-८११०० S-१० :२९२००-९२३०० (सात वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
४	वरिष्ठ लिपीक	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८११००
५	कनिष्ठ लिपीक	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
६	शिपाई	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
७	नांगरवाला	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
८	चौकीदार	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाशी संलग्न असलेले ग्रामीण शिक्षण संस्था, अमरावती

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
१	प्राचार्य	९३००-३४८०० ९३००-३४८०० (वरिष्ठ वेतनश्रेणी)	४६०० ४८००	S-१६ :४४९००-१४२४०० S-१७ :४७६००-१५११०० (वरिष्ठ वेतनश्रेणी)
२	अधिव्याख्याता	९३००-३४८०० ९३००-३४८०० (वरिष्ठ वेतनश्रेणी)	४४०० ४६००	S-१५ :४१८००-१३२३०० S-१६ :४४९००-१४२४०० (वरिष्ठ वेतनश्रेणी)
३	कृषि प्रक्षेत्र अधीक्षक/ फार्म सुपरिटेण्डेंट	९३००-३४८००	४२००	S-१३ :३५४००-११२४००
४	फिल्डमन फॉर हॉर्टीकल्चर	५२००-२०२०० (शा.नि. क्र. कृषिवि-२०११/ प्र.क्र. ६८/८-अ दि. ३०.१०.२०१३)	२४००	S-८ :२५५००-८११००
५	लेखापाल	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८११००
६	व्हेटरनरी स्टॉकमन	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८११००
७	प्रयोगशाळा सहायक	५२००-२०२००	२०००	S-७ :२१७००-६९१००
८	लिपिक-नि-टंकलेखक	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
९	प्रयोगशाळा परिचर	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
१०	परिचर	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
११	चौकीदार	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
१२	शिपाई	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाशी संलग्न असलेले ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा

अ.क्र. Sr.No.	पदनाम/Designation	विद्यमान वेतन संरचना / Existing Pay Structure		सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर /Pay Level in Revised Pay Matrix (रु.)
		वेतन बँड /Pay Band (रु.)	ग्रेड वेतन / Grade Pay (रु.)	
१	२	३	४	५
१	प्राचार्य	९३००-३४८०० ९३००-३४८०० (वरिष्ठ वेतनश्रेणी)	४६०० ४८००	S-१६ :४४९००-१४२४०० S-१७ :४७६००-१५११०० (वरिष्ठ वेतनश्रेणी)
२	अधिव्याख्याता	९३००-३४८०० ९३००-३४८०० (वरिष्ठ वेतनश्रेणी)	४४०० ४६००	S-१५ :४१८००-१३२३०० S-१६ :४४९००-१४२४०० (वरिष्ठ वेतनश्रेणी)
३	मुख्य लिपीक	९३००-३४८००	४२००	S-१३ :३५४००-११२४००
४	लिपिक-नि-टंकलेखक	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
५	भांडारपाल	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
६	फार्म सुपरिन्टेन्डेंट	९३००-३४८००	४२००	S-१३ :३५४००-११२४००
७	फिल्डमन	५२००-२०२००	२०००	S-७ :२१७००-६९१००
८	फिल्डमन फॉर हॉर्टीकल्चर	५२००-२०२०	१९००	S-६ :१९९००-६३२००
९	प्रयोगशाळा सहायक	५२००-२०२००	२०००	S-७ :२१७००-६९१००
१०	प्रयोगशाळा परिचर	५२००-२०२००	१९००	S-६ :१९९००-६३२००
११	चपराशी/शिपाई	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
१२	परिचर	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
१३	चौकीदार	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
१४	लेबर सुपरवायझर	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
१५	प्लोमन	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
१६	इंजिन अटेन्डंट	४४४०-७४४०	१३००	S-१ :१५०००-४७६००
१७	व्हेटरनरी स्टॉकमन	५२००-२०२००	२४००	S-८ :२५५००-८११००